CIN: L67120MH1979PLC022039

Date: October 31, 2023

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

BSE Scrip Code - 503696

Sub: Newspaper Publication

Ref.: Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), read with corresponding circulars and notifications issued thereunder, as amended from time to time, and other applicable provisions, this is to inform you that the Company has published a Notice of Postal Ballot in newspaper ie. Financial Express (English newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) newspaper(s) on October 31, 2023.

Please find enclosed herewith the copies of advertisement for your records.

The same will also be hosted on the website of the Company http://www.shreenathinvestment.in

Kindly take the same on your record and acknowledge the receipt.

For Shreenath Investment Company Limited

Ashwin Pukhraj Jain Director DIN: 00173983

Encl: as mentioned above

TRE

FINANCIAL EXPRESS

SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED CIN: L67120MH1979PLC022039

Registered Office: 801-802 Dalamal Tower, Nariman Point, Mumbai City, Maharashtra, India, 400021 TEL.: 022 6638 1800, 4949, 0800 | Email: siol2889@gmail.com | Website: http://www.shreenalhinvestment.in/

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including latest being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in orce and as amended from time to time), the Postal Ballot Notice dated October 26, 2023 has been sent by e-mail on Monday, October 30, 2023 to those Shareholders of the Company, whose names appear on the Register of Members / Register of Beneficial Owners as on Friday, October 20, 2023 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address is registered with the Company / Registrar and Transfer Agent Depository Participants / Depositories, for seeking approval from the Members for passing following resolutions through remote electronic voting ('remote e-voting') only:

Sr No.	Description of Resolution	Type of Resolution
1.0	Alteration/Inserting new Clause of the Main Objects of the Memorandum of Association	Special Resolution
0	Approval for Increase in the Authorised Share Capital of the	Special Resolution

Company and subsequent Alteration in Capital Clause of the Memorandum of Association of the Company

In terms of MCA Circulars, the requirement of sending physical copies of Postal Ballot Notice and Forms has been dispensed with. Accordingly, physical copies of Postal Ballot Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to any Member, Hence, the communication of assent or dissent of the Members would take place through remote e-voting system only. A copy of the Postal Ballot Notice is also placed on the Company's website at

http://www.shreenathinvestment.in/; website of stock exchange BSE Limited at https://www.bseindia.com/ and on the website of NSDL at http://www.evoting.nsdl.com/; The Company has engaged the services of NSDL as service provider to provide the platform facilitating the remote e-voting. Members may cast their votes remotely, on the dates mentioned here-in-below, using the e-voting platform of NSDL. During this period, Members can select EVEN No. 127002 to cast their vote electronically. The Board of Directors of the company has appointed CS Satish Patil (FCS: 11001, CP: 13810), Proprietor, Satish Patil & Associates, Company Secretaries, Pune, to act as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e- voting process in a fair and transparent manner, in accordance with the Act, and the Rules made thereunder. All the Members are hereby Informed that:

- a) The special businesses as set out in the Postal Ballot Notice will be transacted through remote e-voting only;
- b) Remote e-voting shall commence on 09.00 AM (IST) on Tuesday, 31 October 2023 and shall end on 05.00 PM (IST) on Wednesday, 29 November 2023;
- Remote e-voting shall be blocked at 05.00 PM (IST) on Wednesday, 29 November 2023 and no Member shall be allowed to cast vote through remote e-voting thereafter; d) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories/KFintech as on the cut-off date,
- i.e., Friday, October 20, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting; e) Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again;
- f) The voting rights of members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the company as on the cut-off date i.e., Friday, October 20, 2023;
- g) A Person who is not a member of the Company as on the cut-off date should treat this Postal Ballot Notice for information purpose only; h) The manner of remote e-voting by Members holding shares in dematerialized
- mode or physical mode or for Members who have not registered their email addresses is provided in the Postal Ballot Notice available on the websites of the Company, Stock Exchange and NSDL. Additionally, in terms of SEBI Circular dated December 09, 2020, individual Members holding shares in demat mode, can register directly with the depository or through their demat account, to access evoting page of NSDL, without having to register again with NSDL for participating in thee-voting process. The detailed procedure in this regard has been explained in the Postal Ballot Notice: In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for
- Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 -2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.co.in or write to Ms. Priya Nirai Dhanuka, Company Secretary of the Company at registered office or at sicl2889@gmail.com.

Process for those shareholders whose email ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e mail ids for evoting for the resolutions set out in this notice:

- a. In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to sicl2889@gmail.com.
- b. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID+ CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to sict2889@gmail.com. If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting for Individual shareholders holding securities in demat mode.
- c. Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents. The Scrutinizer will submit his report, after the completion of scrutiny, to the Chairman and Managing Director of the Company or any person authorized by him. The results of evoting will be announced on or before Friday, 1 December 2023, and will be displayed on the Company's website at http://www.shreenathinvestment.in/ and the website of NSDL at ittp://www.evoting.nsdl.com/. The results will simultaneously be communicated to the Stock Exchanges and will also be displayed at the registered office of the Company.

By Order of the Board of Directors For Shreenath Investment Company Limited

Priya Niraj Dhanuka Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer Jate: 30/10/2023



The Indian Express. For the Indian Intelligent.



NOTICE **HSBC MUTUAL FUND**

Disclosure of Unaudited Half-Yearly Financial Results of Schemes of HSBC Mutual Fund

NOTICE is hereby given to the investors/unit holders of all the schemes of HSBC Mutual Fund ("the Fund") that in accordance with Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with Clause 5.3 of the SEBI Master Circular dated May 19, 2023, the Half Yearly Unaudited Financial Results for all schemes of the Fund for the half year ended September 30, 2023, has been hosted on the Fund's website, www.assetmanagement.hsbc.co.in.

Unit holders are requested to take note of the same.

Applicants/ Unit holders may contact our Customer Service Number - 1800 200 2434/ 1800 419 0200 or +91 44 39923900 (for investors calling from abroad) between 8:00 a.m. to 8:00 p.m. from Monday to Friday and between 8:00 a.m. to 1:00 p.m. on Saturdays or write to us at investor.line@mutualfunds.hsbc.co.in for any additional information/ clarifications. You may also visit any of the Investor Service Centers (ISC) of the Fund, details of which are available on our website www.assetmanagement.hsbc.co.in

For & on behalf of HSBC Asset Management (India) Private Limited (Investment Manager to HSBC Mutual Fund)

Sd/-

Authorised Signatory

Mumbai, October 30, 2023



Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC Asset Management India Private Limited. 9-11th Floor, NESCO - IT Park Bldg. 3, Nesco Complex, Western Express Highway, Goregaon East, Mumbai 400063.

e-mail: investor.line@mutualfunds.hsbc.co.in, website: www.assetmanagement.hsbc.co.in

Issued by HSBC Asset Management (India) Private Limited

CIN-U74140MH2001PTC134220

SPANDANA SPHOORTY FINANCIAL LIMITED (CIN: L65929TG2003PLC040648) Regd. Office: Galaxy, Wing B, 16th Floor, Plot No.1, Sy.No.83/1, Hyderabad owledge City, TSIIC, Raidurg Panmaktha, Hyderabad-500081, Telangana, India one No.: 040-4812 6666, Website: www.spandanasphoorty.com Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2023 in millions unless otherwise stated Half Year ended Year ended **Particulars** 30-Sep-2023 | 30-Sep-2022 | 30-Sep-2023 | 31-Mar-2023


	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	6,102.64	2,976.87	11,218.80	14,007.54
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,675.13	842.92	3,280.57	178.28
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,675.13	842.92	3,280.57	178.28
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,252.04	551.91	2,446.66	123.94
"Total comprehensive income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]"	1,230.38	401.99	2,445.63	(280.69)
Equity Share Capital	710.84	709.77	710.84	709.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year)				30,282.65
Earnings per Share(of ?10 each) (not annualised)- (for continuing and discontinued operations)-				
Basic (`) Diluted (`):	17.63 17.43	7.78 7.76	34.45 34.14	1.74 1.74
	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) "Total comprehensive income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]" Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year) Earnings per Share(of ?10 each) (not annualised)-(for continuing and discontinued operations)-Basic (*)	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) "Total comprehensive income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year) Earnings per Share(of ?10 each) (not annualised)-(for continuing and discontinued operations)- Basic (*) 1,675.13 1,675.13 1,252.04	Total Income from Operations 6,102.64 2,976.87 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items) 1,675.13 842.92 Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) 1,675.13 842.92 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) 1,252.04 551.91 "Total comprehensive income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]" 1,230.38 401.99 Equity Share Capital 710.84 709.77 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year) Earnings per Share(of ?10 each) (not annualised)-(for continuing and discontinued operations)-Basic (*) 17.63 7.78	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) "Total comprehensive income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]" Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year) Earnings per Share(of ?10 each) (not annualised)-(for continuing and discontinued operations)- Basic (*) 1,675.13 842.92 3,280.57 1,675.13 842.92 3,280.57 1,252.04 551.91 2,446.66 709.77 710.84 709.77 710.84

1 The above financials results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on October 30, 2023. The Statutory Auditors have expressed a unmodified opinion on both the consolidated and standalone financial statements for the said year. 2 Key standalone financial information: Quarter ended | Half Year ended | Year ended

Particulars	30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-22 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Mar-23 (Audited)
Total Income from Operations	5,842.99	2,810.41	10,711.46	13,286.60
Profit before tax	1,556.32	758.93	3,043.58	182.47
Net Profit after tax	1,163.11	495.28	2,274.38	123.37
The above is an extract of the detailed format of Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listin full format of the Quarterly Financial Results are avand www.bseindia.com and on the website of the Figures for the previous year/period have been regulation.	g and Other Discle ailable on the web Company i.e., ww rouped and /or rec	osuré Requirent sites of stock e w.spandanas classified where	nents) Regulatio exchange www.r phoorty.com.	ns, 2015. The nseindia.com necessary.

For and on behalf of the Board of Directors of SPANDANA SPHOORTY FINANCIAL LIMITED

Shalabh Saxena Place: Hyderabad Managing Director & CEO Date: October 30, 2023



1 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year Ended Financial Results are available on the

Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.tcil.com) 2 The above unaudited financial results for the quarter and Half year ended September 30, 2023, have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on October 30, 2023. The Statutory Auditors have carried out a "Limited Review" of these financial results in terms of regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. For Transport Corporation of India Ltd.

Place: Gurugram Date: 30th October, 2023

Vineet Agarwal Managing Director

A TATA Enterprise

TRF LIMITED

Corporate Identity No. (CIN): L74210JH1962PLC000700 Regd. Office: 11, Station Road, Burmamines, Jamshedpur, Jharkhand-831007 Tel: +91 657 2345727, Email: comp_sec@trf.co.in. Website: www.trf.co.in

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that TRF Limited ('the Company') is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the below

SI. No.	Type of Resolution	Description of Resolution
1	Special Resolution	Divestment of 100% stake held in Dutch Lanka Trailer Manufacturers Limited, Sri Lanka ('DLT'), by TRF Singapore Pte. Limited ('TRFS').

The Postal Ballot Notice ('Notice') is available on the website of the Company at https://trf.co.in/investors-relations/stock-exchange-information/, the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at In compliance with the provisions of the Companies Act, 2013, and the General Circular

Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15,

2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021

dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022,

11/2022 dated December 28, 2022 and 9/2023 dated September 25, 2023, issued by the

Ministry of Corporate Affairs (collectively called 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on October 30, 2023 ONLY through electronic mode, to those

Members whose e-mail addresses are registered with Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, October 27, 2023 ('Cut-Off Date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. The Company has completed despatch of the said Notice on Monday, October 30, 2023. The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facilities to its Members. The remote e-voting period commences on Tuesday, October 31, 2023 at 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday, November 29, 2023 at 5:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. Only those Members

to cast their votes by remote e-Voting. To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made arrangement with its Registrar and Transfer Agent ('RTA') for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars. The Members who have not registered their e-mail addresses with the Company may register the same with the RTA on or before 5:00 p.m. (IST) on Wednesday, November 22, 2023, basis which, the NSDL will provide the Member with copy of the Notice. The procedure to register e-mail address with the RTA and the procedure for remote e-Voting is provided in the Notice.

whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register

of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager-NSDL at pallavid@nsdl.co.in/ evoting@nsdl.co.in or contact at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

The Board of Directors of the Company has appointed Mr. P. K. Singh (Membership No. FCS-5878) or failing him Mr. Rohit Prakash Prit (Membership No. ACS-33602) of M/s P. K. Singh & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or to any other person authorised by him, after scrutiny of the votes cast, on the result of the Postal Ballot on or before Friday, December 1, 2023. The Scrutinizer's decision on the validity of votes cast will be final. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.trf.co.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited "BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"), where the equity shares of the Company are listed, on or before Friday, December 1, 2023. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

> Prasun Banerjee Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS: 29791

Nippon Life India Asset Management Limited

October 30, 2023

Jamshedpur

'IMPORTANT

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements with advertisers or otherwise

acting on an advertisement in

any manner whatsoever

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 Email: investorrelation@nipponindiaim.com • Website: https://mf.nipponindiaim.com

1. Extract from the Unaudited Consolidated Financial Results of Nippon Life India Asset Management Limited for the quarter and half year ended September 30, 2023

(Rs. in crore except per share data)

Quarter Ended Half year Ended SL. **Particulars** No. 30-Sep-23 30-Sep-22 30-Sep-23 30-Sep-22 Unaudited Unaudited Unaudited Total Revenue from Operations 397.48 331.57 751.63 647.67 Net Profit / (Loss) for the period 310.39 267.55 620.32 422.14 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3. Net Profit / (Loss) for the period 310.39 267.55 620.32 422.14 before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period 244.41 206.07 480.13 320.15 after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) attributable to owners of the Company Total Comprehensive income 244.31 206.37 477.25 317.74 for the quarter attributable to owners of the Company Share Capital 623.04 623.04 624.79 624.79 Earnings per Share Face Value of Rs. 10/- each fully paid (not annualised) (i) Basic (Rs.) 3.92 3.31 7.70 5.14 (ii) Diluted (Rs.) 3.91 3.28 5.09 7.64

2. Extract from the Unaudited Standalone Financial Results of Nippon Life India Asset Management Limited for the guarter and half year ended September 30, 2023

(Rs. in crore except per share data)

SL.	Particulars	Quarte	r Ended	Half yea	r Ended
No.		30-Sep-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Revenue from Operations	368.07	308.98	697.04	603.59
2.	Profit before tax	299.67	254.80	594.30	415.04
3.	Profit after tax	235.16	196.55	457.61	317.50
4.	Total Comprehensive income	235.06	196.86	454.79	315.10

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges on October 30, 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the company website, https://mf.nipponindiaim.com/ and on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Nippon Life India Asset Management Limited

Nilufer Shekhawat

Company Secretary & Compliance Officer



Date: October 30, 2023

Place: Mumbai

and BSE at www.bseindia.com.

In this DPS, all references to Rs. are references to the Indian Rupees

In this DPS, any discrepancy in any amounts as a result of multiplication and/or totaling is due to rounding off **BONANZA PORTFOLIO LIMITED**



Address: Bonanza House, Plot No. M-2, Cama Industrial Estate, Walbhat Road, Goregaon (East), Mumbai 400063. | Tel No.: 022 68363700 Email Address: swati agrawal@bonanzaonline.com Contact Person: Ms. Swati Agrawal

SEBI Registration Number: INM000012306 | Website: www.bonanzaonline.com For and on behalf of the Acquirer: Mr. Vanama Naveen Kumar (Acquirer 1) Mr. Vanama Sudhakar (Acquirer 2)

Place: Mumbai This Detailed Public Statement will be available and accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in Date: October 30, 2023 AdBaaz

(Continued from previous Page.....)

financialeza.epaer.in

account of the concerned Public Shareholder.

WITHDRAWN BY THE PUBLIC SHAREHOLDERS.

- 9. Public Shareholders who desire to tender their Equity Shares under the Open Offer would have to intimate their respective stock brokers ("Selling Broker") within the normal trading hours of the secondary market, during the Tendering Period. 10. The cumulative quantity tendered shall be displayed on BSE website i.e. www.bseindia.com, throughout the
- trading session at specific intervals by BSE during the Tendering Period. 11. Upon finalization of the entitlement, only accepted quantity of Equity Shares will be debited from the demat
- The process of tendering Equity Shares by the Public Shareholders holding demat and physical Equity Shares will be separately enumerated in the Letter of Offer and would be available on the website of SEBI at www.
- sebi.gov.in and on website of Manager to the Offer at www.bonanzaonline.com IX. THE DETAILED PROCEDURE FOR TENDERING THE EQUITY SHARES IN THE OFFER WILL BE AVAILABLE IN THE LETTER OF OFFER THAT WOULD BE MAILED OR COURIERED TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY AS ON THE IDENTIFIED DATE. KINDLY READ IT CAREFULLY BEFORE TENDERING THE EQUITY SHARES IN THIS OFFER. EQUITY SHARES ONCE TENDERED IN THE OFFER CANNOT BE
- X. OTHER INFORMATION
- All the information pertaining to the Target Company and/or the Sellers in this DPS has been obtained from publicly available sources or provided by the Target Company and/or the Sellers, as the case may be, and the accuracy thereof has not been independently verified by the Acquirers or the Manager to the Offer. The Acquirers and the Manager to the Offer do not accept any responsibility with respect to such information relating to the Target Company and/or the Sellers.

The Acquirers jointly and/or severally, accepts full responsibility for the information contained in this Detailed

Public Statement (other than such information as has been obtained from public sources or provided by the

- Target Company and/or the Sellers) and for their obligations as laid down in SEBI (SAST) Regulations. The Acquirers have appointed Purva Sharegistry (India) Private Limited (CIN No: U67120MH1993PTC074079), as the Registrar to the Offer, having their office located at Unit No. 9, Ground Floor, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai - 400011, Contact
- Person: Ms. Deepali Dhuri, Tel No. 91 022 49614132/ 31998810, Email: support@purvashare.com and Website: www.purvashare.com. Pursuant to Regulation 12 of the SEBI (SAST) Regulations, the Acquirers have appointed Bonanza Portfolio Limited as the Manager to the Offer.

मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाने सरकारची वाढविली चिंता

राठा आरक्षणासाठी आक्रोश व धनगर समाजाचा अल्टिम आचारसंहिता निकाली निश्चितपणे काही अवधी जाणार आहे. अशा स्थितीत र-शानिक निव डण्का झाल्यास सपशेल पराभव स्वीकारावा लागेल. त्यामुळे लोकसभा, विधानसभेनं तरच र-थानिक संस्थाच्या निवडणुका २७

सोलापुर, दि:३० : म होतील, जानेवारीअखेरीस २३ महापालिका, २०७ निव डण्**की**ची लोकसभा लागण्याची ेटम सरकारला परवडणारा शक्यता वर्तविली जात आहे. आरक्षणाचा विषय राज्याच्या सत्ताधारी काही मंत्र्यांनी त्यासंबंधीचे भाष्य देखील के ले आहे.

> लोकसभा निव डण्कीनं तर ऑवटोबर २०२४ मध्ये विधानसभेची राज्याच्या आचारसंहिता लागेल. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा

नगरपालिकांसह पंचायत समित्या, मुद्दत संपलेल्या नगरपंचायतींच्या निव णडणुका २०२४नंतरच सुरु होतील, असाही अंदाज सत्रांनी व्यक्त

केला आहे राज्यातील नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, तसेच राज्य शासनाने वेळोवेळी परिषदा, जाहीर केलेले अध्यादेश, स्थिती आहे.

विद्यमान सरकारच्या नव्या प्रभागरचनेचा अध्यादेश. अशा सर्व च मुद्द्यांवर व नवीन नगरपरिषदा, आता सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार नो व्हेंबर आहे. त्यावे ळी हे विषय मार्गी लागण्याची शवयता आहे पण, रःथानिक संस्थांच्या दोन टप्प्यात निव हणुका घेण्यासाठी लोकसभा, निव डण्कीनं तरच वेळ मिळेल

नोंदणीच्या

तरूणांना

डिसें**बर**पर्यंत

अद्यापही बाहेर आहेत.

त्यामुळे मतदार नोदणीच्या

प्रक्रियेत जार-तीत जार-त

होता यावे. यासाठी ९

नाव नोढणीचा कार्यक्रम

घेतला

युवकांनी मोठ्या प्रमाणात

मतदार नोंदणी करावी,

जाहीर सूचना

द्या जाहीर नोटीसीने सर्व लोकांना कळविण्या

येते की, जी, नारायण के, झान्दुके है पहाँर

क.२०१, बी विंग, सरावीरी अंब्रेल्यु को-

ऑप.ही.सी.लि., कमाकिया रोड, मीरा रोड

(प), छाणे या जानेचे मालक होते. दिनांक

२१,११,२००८ रोजी नारायण के. सार्क्क गांचे

अपवातात निधन झाले. पती निधनानंतर बीमती

लक्ष्मी नारायण सार्ख्येक यांच्याकडून मे. सरावीगी

सिडीकेट, मालक आणि ही, नारायण के

प्रार्खके यांच्या दरम्यात क. टीर्नएन४-

) ३११७/२००२ धारक नीट पावतीस**रु दि**नांक

१५.०७.२००२ रोजी नॉटपीकत विकी

न्यारमामा व मींद्र पावती असे दस्तावेज श्रवले

आहेत. वर कुणलाही सायहरपास किया

कोणम काही हक/हरका अमेल तर वकील

ही. प्रभाव गुमा मांच्याकडे लेखी अर्व

प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत

अंड, श्री. प्रभात गुप्ता

(बी.ए.एल.एल.बी)

क्रॉस रोड क.३ (उत्तर), नवधर रोड, भाईदर

(पूर्व), जि. ठाणे-४०११०५.

पर्लोट का.जी-६, ए/स्यु महाबीर स्मृती

सहभागी

मतदार

असून

आयोगाने

सातारा, दि ३० : युव क- असे आवाहन उपविभागीय नोंदण्यासाठी २६२ सातारा यव ती मतदार यादीच्या अधिकारी सुधाकर भोसले यांनी कक्षेपासून केले आहे.

सातारा : युवकांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

मतदानात तदार येण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत

जाहीर सूचना येथे तुचना देण्यात येत आहे की, गडी के । बदन यांच्या नावे असले ले यी/६ रल.आय.जी. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा की-ऑप.डी.सो.लि.चे अनुक्रमांक ५३३ ते ५३५ । एक ५ सर्वसाधारण से अर्दकरित । দান্দা দার জা ! ১০ ছফেলী জাই জাণি ામાંમત સોસાયદીજ કે લોકુમ ગંગગર, મોહિલ (पुर्व), मुंबई-४०००१३ वेथे दुव्यम प्रमाणा रंतरणमाठी अर्ज केला आहे. कोणमाही दुरुपम भागप्रमाणमञ्जितरणात आक्षेप केर ज्यात त्यांनी र दर र ज्ञा प्रकाशनायार ् ५ दिवसात कळवावे. सदर भागामाणा

वेतलेले गाही. च्या वतीने व करिता त जय रावधन वही মী-৫, হল,জাম,লী, দক্তিয়া জঁফ দক্তিয় कॉलनी, संपर्क: ९४२११४७४३९ विकासः मुंदर्व दिनांकः ३१.४०.२०२३

गरण देवलेले नाही किंवा पलॅट समीर का

आहिर नोटीस पर्व सीकांग कळविण्यात येते की, दुकान में 🗚 🕸 क्रियजला, क्षेत्रफळ~३१० ची.फ्ट, म्हणजेच १८-८१ ची नियर (याचिव क्षेत्र), "प्रांती नगर को . ऑप . हार्ऊसिंग सीसायटी लि . ," स . नं . ५३ हि . नं . ३, गांव मेरेजे - तुस्रीज, साईनाथ नगरच्य पगोर, भारत गैस जबळ, नालासोपारा (पुर्व), ४०० २०९ - ता ब्याई, जि.पालधर - अशी दुका मिळकल थी औ . पी . गाग्यन ह्यांनी शी . वेजनालसिंग उदितनारायण सिंग हवांच्याकडून वि १४/०६/२००६, रोजीच्या दस्त कं वसई -५००९-२००६, अन्वये खर्ग्दा केली होती आहे . आजा ह्या सर्वनिका संदर्भातील मालक थी . क्षीः पीः राचवन (श्रीःराचवन क्रुंजीराम-बल्लपुरेल) हे वि.०२/०५/२०१७ गोजी तेणत्याही मृत्युपत्र। जिवाय मयत झाले असून, यांच्या मृत्युपःस्वात शीमती द्वी . पी . सुमा (श्रीमती सुमा राधवन वालपुरेल), ह्या वारस अपून, अजा या सदनिकेंद्रे आप्ती के . जी . पी . विवन (थी गायवन कुंजीरामन वल्लपुरेल) यांच्या मृत्युपःचात त्यांच्या वारमा हक्काच्य दृष्टीकीनानुन नामाधिकार तपासन आद्येत, तर्र पटर मिळळती संबधाने कोणाहीकडे हितसबंधाध टुप्टीने विक्री, गहाण, डान, डावा, वक्षीसपत्र ारसाहक्क, माडेपड्डा मृत्युपत्र, वर्गेरेरित्य व्ययधाच्या वा हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीगाह

ता - बसई, जि - पासचर कळवाचे च तरकत साद केली पाहिने - अन्यशा कोणाची काठीच हरकर गाही व हरकत हक्के अमल्याम तो मोञ्चन देण्या ग्राला आहे असे समजून मिळकल अगदी निर्विद्या गिजाविरहीन आहे. असा नामाधिकार दान्त ण्यात येईल व पृडील व्यवहार केला जाईल ही गींद

ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारचा पुरावा असेर

तर न्यांनी केची आयदेशीर हरकत पुराव्यासकटच

मदरची बोटीम प्रमिश्व झाल्यापासून १४ दिवसांच्य

प्राप्त आगचे कार्यालय १९७/१२२, १ ला मजला

क्यम जियम ऑपींग मेंटर, नालासीपारा प

विनांक १ ३१/१०/२०३३ महाः/-पेन बकीस अन्ड सत्यकरित अंड - चेन्सन विल्यम पेन

(रक्कम लाखात)

विधानसभा मतदार संघातील सर्व महाविद्यालयांतही म हाती घेण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र अर्ज भरून घेणार आहे. तहसील कार्यालय सातारा, जावळी

व उपविभागीय अधिकारी

कार्यालय सातारा येथे प्रारूप मतदार यादी भाग क. १ ते ४४५ प्रसिद्ध करण्यात नोंदणीचा कार्यक्रम आली असून ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविण्यात येणार असून कोणाचे दावे व हरकती असल्यास तहसील कार्यालय सातारा, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा येथे अर्ज सादर करण्यात यावा

जाहिर सूचना

थ्री. गोपीचंद नारायण कदम आणि श्रीमती सुवर्णा गोपीचंद कदम हे फ्लॅट क्र.ए-८, तिसरा मजला, नवलाई को-ऑपरेटिव्ह हार्ऊर्सिय सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीत, क्षेत्रफळ सुमारे ६५५ चौ. फू. बिल्ट अप थेव, प्लॉट क्र. ३, एल.टी. रोट, गोराई-१, बोरिवली, (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ चे संयुक्त मालक होते. सदर सोसाकटीने आपले ५ शेअर जारी केले, प्रत्येकी रू.५०/- प्रत्येकी एकूण रू. २५०/- विशिष्टक, १०६ ते ११० (दोन्सी समाविष्ट) असलेले, १५ एप्रिल १९९९ रोजी दिलेल्या फ्लॅट ए-८ च्या संदर्भात भाग प्रमाणपत्र

थी. गोपीचंद नारायण कदम यांचे दि. १५. ०८. २००४ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या परचात १) सी. सुवर्णा गोपीचंद कदम (त्यांच्या पत्नी) २) सौ. समिता केतन कारखानीस पूर्वीची समिता गोपीचंद कदम त्यांची विवाहित मुलगी) ३) सौ. स्वाती जयंत भोसले पूर्वीची स्वाती गोपीचंद कदम (त्यांची विवाहित मुलगी) ४) श्री. समीर गोंपीचंद कदम (त्यांचा मुलगा) हे एकमेव कायदेशीर वारस म्हणून ज्या वैयक्तिक . बाजधानुसार त्यांच्या मृत्यूच्या बेळी त्यांचे शासन होते. सोसावटीने बायदेशीर औपचारिकतो पूर्ण करून सदर फ्लॅट हस्तांतरित केला आणि भाग प्रमाणपत्र क्र.२२ च्या मागील पानावर दिनांक २०.११.०५ रोजी शेअर्स

त्यानंतर श्रीनतौ सुवर्णों गोपीचंद कदम गांचा दि. २०.०१, २०२३ रोची मुंबई वेथे निघन झाले त्यांच्या परचात १) सौ. समिता केतन कारखानीस पूर्वीची समिता गोपीचंद कदम (तिची विवारित मुलगी) २) श्रीमती स्वाती जयंत भोसले पूर्वीची स्वाती गोपीचंद कदम (तिची विवाहित मुलगी) आणि ३) श्री. समीर गोपीचंद कदम (तिचा मुलगा) हे तिचे एकमेव कार्यदेशीर वारस म्हणून तिच्या मृत्यूच्या वेळी ज्या नैयक्तिक कार्यदासुसार तिचे शासन होते. त्यानुसार, वरील प्रशांना या प्लॅटमध्ये संपान वाटा, हका, शीर्षक आणि स्वारस्य आहे जे त्यांना प्रत्येकी १/३ वास्सा म्हणून मिळाले आहे. रिलीझ करागद्वारे, सी. समिता केतन कारखानीस आणि सी. स्वाती जयंत भोसले वांनी फ्लॅटमधील त्यांचा ६६,६६% अविभाजित हिस्सा आणि हक त्यांचे बंधू शी समीर गोपीचंद बदम यांना वरील सदीनेकेचा १०० ठोह मालक बनवण्यासाठी कोणताही आर्थिक मोबदला ने देता त्यांना दिला. दस्तऐचन २२ ऑक्टोबर २०२३ रोजी अनुक्रमांक बीआरएल ३-१२५१७-२०२३ वर नींदर्पीतृत आहे. माझे अफ़िल थी. समीर गोपीचंद कदम यांनी मला सूचित केले आहे की वर नमूद केलेल्या फ्लॅट क्र.ए - ८ मधील मयत सदस्याचे शेअर्स, हफ्. प्रिषंक, तारण आणि स्वारस्य गांचा दावा करणाऱ्या इतर कोणत्याही दावेदार / माधेपार्हाकडून कोणतेही दावे किया हरकती प्रत्रणाधिकाराच्या मागनि कायदेशीर वारमांच्या इब्लेनमार वर ामुद केलेल्या प्लॅटमधील मयत सदस्याचे शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत अघोस्वाधरीदारांना किंवा अन्यथा असल्यास आमंत्रित कराच्यात.

दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२३.

(रॉथ वर्गीस) क्कील, उच्च न्यायालय - मुंबई,

पत्ताः ६डी, ६०१, अलिका नगर, लोखंडवाला टाउनप्रिप, कॉरिवली (पू.), मुंबई ४०० १०१. दर:१७६९१४२५८९

श्रीनाथ इन्ट्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीजान्दरः मृतदश्र २०लाम्बर् ९०९पीमृतसी२२०३९ **नोंदर्शकृत कार्यासम्** ८०१-८०२ दलाल टॉक, नोंसन पॉइंट, शुंबई शहर, महाराष्ट्र, धारठ, ४०००२१ तुरम्यानी: ०२२ ६६३८ १८००, ४९४९, ०८०० f-wasic12839@gmail.com; damfe: http://www.shreenathinvestment.in/

टपाल मतदान सूचना

वेथे सूचना दिली जाते की, कंपनी कावदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या नियम २२ आणि कायखाच्या इतर लागू तरतूरीनुसार सामान्य परिपक्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि सहवाचिता १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० इतर संबंधित परिपत्रक सहकार मंत्रालय (एमसीए परिपत्रक), सिक्युरिटीब औद एक्सचैंब बोर्ट ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) रेप्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेप्युलेशन्स), सर्वेसाधारण सभेवरील सचिवीय मानक (एसएस-२) इन्स्टिटाह्ट ऑफ कंपनी सेक्नेटरीब ऑफ इंडिया आणि इतर लागू कायदे, नियम आणि विनियम (त्यातील कोणतेरी वैधानिक फेरबदल किंवा पुर्नअधिनियमांसर) बारी केलेले केलोकेजी अंगलात असलेल्या आणि केलोकेजी सुधारित केल्यानुसार), दिशेक २६ ऑक्टोबर २०२३ ची टपाल मतदान सुद्धना सोमवार, ३० ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीच्या त्या भागधारकांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे, ज्यांची नावे शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७ रोजी सदस्यांच्या नींदणी/ नींदणीकृत लाभार्थी मालकांबर दिसतात, (कट-ऑफ तारीख) डिपॉझिटरीजकडून ग्राप्त झाले आणि ज्याचा ई-मेल पंता कंपनी / निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी / डिपॉझिटरी सहभागीदार/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहे, रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे खालील ठराव पास करण्यासाठी सदस्यांकदून मंत्रूरी मिळविण्यासाठी

豖.	ठरावाचे वर्णन	उरावाचा प्रकार
8	मेमोरैंडम ऑफ असोसिएशनच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये बदल/नदीन क्लॉब टाकणे.	विशेष ठराव
8	वंपनीच्या अधिकृत भाग भांतवलामध्ये वाद आणि त्यानंतर कंपनीच्या मेमोरीटम औष असोसिएशनच्या भांतवली कलमात बदल करण्यास मान्यता.	विशेष ठराव

ासीए पीएपत्रकांच्या संदर्भात, टपाल मतदान सूचना आणि पर्श्मचे प्रत्यक्ष पोलीस पाठविण्याची आवश्यकता पूर्व केली मेली आहे. त्यानुसार उपाल मतदान सूचना, उपाल मतदान फॉर्म आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा गांच्या वास्तविक प्रती कोणत्याही सदस्याला पाठकत्या मेल्या नाहीत. त्यामुले, सदस्यांच्या संपती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारेच होईल.

टपाल मतदान सूचनेची एक प्रव कंपनीच्या http://www.shreenathinvestment.in/ येथे वेबसाइटवर देखील ठेवली आहे; स्टॉक एक्सचेंब बीएसई लिमिटेडची वेबसाइट https:/ आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर http: www.evoting.nsdl.com/.रिमोट ई-मतदानाची सुविधा वेचारे ज्यासपीत प्रदान करण्यासाठी कंपनीने सेवा प्रदाता म्हणून एनएसटीएल च्या सेवांचा सहभाग पेतला आहे. एनएसटीएल च्या ई-व्होटिंग प्रणालीचा वापर करून सर्दस्य त्यांचे मत दूरस्थणो, खाली नमूद केलेल्या तारखांना देऊ शकतात. या कालावधीत, सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतींने देण्यासाठी इन्हन क्रमांक १२७००२ निवर् शकतात. कंपनीच्या संचालक मंडळाने सीएस सतीश पाटील (एफसीएस : ११००१, सीपी : १३८१०), मालक, सतीश पाटील आणि असोसिएट्स, कंपनी सचिव, पुणे, यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे योग्य आणि पारदर्शक रीतीने. टपाल मतदान आगोजित करण्यासाठी तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे, अधिनियम आणि त्याखाली बनविलेल्या

सर्वे सभासयांना याद्वारे कळविष्यात येते की:

ए) - टपाल मतदान मुचनेत नमूर केलेल्या विशेष व्यवसायांका विचारविमर्श केवळ रिमोट ई-व्होटिमद्वारे केला

बी) रिमोट ई-वोटिंग मंगलवार, ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी स.०९.०० वा. (भारते) रोजी सुरू होईल आणि बुधवार, २९ नोर्जेंबर २०२३ ऐंबी सार्थ. ०५.०० वा. (भाप्रवे) रोजी समाप्त होईल;

सी) रिमोट ई-वोर्टिंग बुधवार, २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सार्य.५.०० वा. (भाप्रवे) केले बाईल आणि

त्यानंतर कोणत्यारी सवस्थाला रिमोट ई-वोटिंगद्वारे यतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाती; ही) ज्या जकीचे नाव सभासदांज्या नोंदर्शामध्ये किया दिपांबिटरीब/के फेनटेक द्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नींदणीमध्ये कट-ऑफ तारकेनुसार नींदवले गेले आहे, म्हणबे रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, ऑक्टोबर २०, २०२३ ही सुविधा मिजण्यास पात्र असेल.

हैं) सभासदाने उगवाबर एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर ते बदलम्याची किंवा पुन्स मतदान करण्याची परवानगी दिली बालार नाही;

एष) सभासदांचे मतदान तक कट-ऑफ तारखेला म्हणबे शक्रवार, ऑक्टोबर २०,२०२३ रोजी कंपनीच्या भाषा केलेल्या इकिटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिक्क्याच्या प्रमाणात असतील;

बी) बट-औंफ तारखेला कंपनीचा सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही टपाल मतदान सूचना केवल माहितीच्या उदेशाने राताळली पारिके:

एवं) डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात किंवा वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेल्या सदस्यांद्रारे किंवा ज्ञा सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-मतदानाची पद्धत कंपनी, स्टॉक एक्सचैव आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर उपलब्ध टपाल मतदान सूचनेत प्रदान केली आहे. याज्यतिरिक्त, ०९ टिसेंबर २०२० च्या सेबीच्या परिपन्नकानुसार, टीमेंट स्वरूपात भागधारणा केलेले वैयक्तिक सदस्य, एनएसटीएतच्या ई-व्होटिंग पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी थेट टिपॉक्टिटरीकटे किया त्यांच्या टीमॅट खात्याद्वीर नोंदणी करू शकतात, यासाठी एनएसडीएनकडे पुन्ता नोंदणी न करता मतदान प्रक्रियेत सरुपागी होता वेईल. ट्याल मतदान सूचनेत या संदर्भातील तपशीलवार प्रक्रिया स्पष्ट केली

भाष) कोमत्याही शंका असत्यास, तुम्ही tvtvv.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-न्होटिंग वापरकर्ता पस्तिका पार शकता किया कॉल करा: ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ -२४९९ ७००० किया कु. प्रावका पावले यांना evoting@nsdl.co.in वर विवंती पाउवा किया कंपनीच्या सचिव श्रीमती प्रिया निरब धानुका यांना नॉटणीकृत कार्यालयात किंवा sic12889@gmail.com वर लिख.

ापरकर्ता आवडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी डिपॉझिटरीचमध्ये ज्यांचे ईमेल आवडी नोंदर्णकृत नासैत जशा भागभारकांकरिता प्रक्रिया आणि या सूचनेत दिलेल्या उपायंसाठी ई-मोटिंगसाठी ई-मेल आवडीची नींदर्णी:

अ. वर शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील तर कृपया फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव. भाग प्रमाणपत्राची स्केंन केलेली प्रत (मामे आणि पूढे), पैन (पैन कार्टवी स्वयं-साधांकित स्केंन प्रत), आधार (आधार कार्टवी स्व-प्रमाणित स्केंन केलेली प्रत) sic12889@gmail.com कर

शें अर्थ हिमेंट स्वरूपात ठेवल्यास, कृपया हीपी जागही-बलायंट जागही (१६ अंकी हीपीआपही व बलायंट आवडी किंवा १६ अंकी लाभावीं आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पैन (पैन कार्डची स्वयं प्रमाणित स्केन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं प्रमाणित स्केन प्रत) sicl2889@gmail.com वर प्रदार कर्यः. तुम्सी टीमेंट स्वरूपात सिस्पृरिटीव धारण करणारै वैयक्तिक भागधारक असल्यास, तुम्हाला वरण १ (अ) मध्ये स्पष्ट केलेल्या लॉगिन पद्धतीचा संदर्भ पेण्याची विनंती केली जाते, म्हणजेच टीमॅट स्वरूपात सिक्युरिटीच धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी ई-व्होटिंग्साठी लॉगिन पद्धत.

वैकल्पिकारित्या, भागधारक/सदस्य वर नमूट केलेली कागदपत्रे प्रदान करून ई-व्हेरिगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिलविण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठव् शकतात. त्पासणी पूर्ण झाल्वानंतर, तपासणीस आपला अहवाल कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किया त्याने अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर कोल. ई-मतदानाचे निकाल शुक्रवारी, १ डिसेंबर २०२३ रोजी किया त्यापूर्वी चाहीर केलें जातील आणि कंपनीच्या http:/ www.shreenathinvestment.in/ वर आणि प्रत्यमदीपल च्या वेबमाइट http: www.evoting.nsdl.com/ वर प्रदर्शित केले जातील. परिणाम एकाच वेळी स्टॉक एक्सर्वेजला कळवले बातील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालगात देखील प्रदर्शित केले बातील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार बीनाय इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकरिता सही / -प्रिया निरम धानुका कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एसीएस क्र.२४५६४

महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी

पुणे, दि.३० : दोन हजार ७०० परवाना धारक महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवा केंद्र आहेत. कृषी नवीनप्रस्तावितकृषी सेवा केंद्र बंदच्या काळात कायदा विधेयक क्र शेतक-यांची गैरसोय होऊ ४०.४१,४२,४३ व ४४ नये म्हणून त्यांनी गरजेची मधील कृषी हिताल खते, औषधे व बियाणे खरेदी आणणाऱ्या करून ठेवाबीत.

कायद्याला विरोध

नियमाना जाचक विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायढे रद्द करावे. या म ागणीसाठी गुरववार नोव्हेंबर) (ता.२ ते शनिवार नोव्हेंबर) कृषी कालाव धीत सेवा केंद्र बंद ठेउउन निषेध व्यक्त करणार आहेत. ऐन रब्बी हंगामात राज्यातील

सेवा केंद्र बंदमध्ये होणार सहभागी आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा ऍक्यो डिलर्सचे अध्यक्ष म हेश मोरे यांनी दिली. ते म्हणाल पुणे येथे महाराष्ट्र

कृषी

हजार

UO.

असो शिएशनची बैठक झाली. बैठाकीत कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, पुणे जिल्ह्यात Place: Mumbai

रांगञ्चात आते होते.

खर्च क्रमादीतह जना करायी.

दिनांक : ३१/१०/२०२३

कार्ती बन्द्र नेरोटमा नशामाीपातामा मेशलेशा आहे.

फर्टिलायझर्स डीलर्स

PUBLIC NOTICE

finctive Nos. 116 to 120 (both inclusive n respect of the Share Certificate No. 24 said Shares and Flat No. 406, 4th Floor, A" Wing, Building No. 3, Dheeraj Enclave No. 3 A/B/C/D Co-operative Housing Society Limited, Western Express Highway, Opp. Bhor Industries, Borival (East), Mumbai 400066 [said Flat] holding by Mr. Rameshchandra Khedwal.

Mr. Rameshchandra Khedwal expin in 27-01-2020 leaving only 4 [Four] lega seirs - Smt. Lalita R. Khedwal [Wife], Mr bhishek R. Khedwal [Son], Mr. Akhiles . Khedwal [Son] & Smt. Panneshwo evi [Mother] behind him. His Father hivbhagwan Khedwal expired o 03-11-1997. Vide the Release Deed dated 01-06-2023, Mr. Abhishek R. Khedwal, Mr. khilesh R. Khedwal & Smt. Parmeshwa levi have released their respective share: the said Flat & said Shares in the name f Smt. Lalita R. Khedwal,

Our client is hereby inviting the claim gainst 50% shares in the said shares said Flat of Mr. Rameshchandra Chedwal. If any Person, Firm, Society ompany, Corporation or any Bod orporate has any claim or lien agains 0% shares in the said Shares & said Fla of Mr. Rameshchandra Khedwal may file such claims or objections with documents f any, within the period of 14 days from the ate of this notice with documentary proofs

M/s. BHOGALE & ASSOCIATES.

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali [East], Mumbai –

no claims or objections, as above, an eceived within the stipulated period, ou dient shall, at future date, treat any such laims, objections and/or rights having een waived, forfeited and / or annulled.

कार्यालयः दुनिय इ.५०५, ५वा नवता, विन २/ई, झाँगीय अलेनु, अधेरी-बाइको विक रोड, प्रकारा, अधेरी (पुर्व), पुंचन-४०३०६६, गुरुवह, भारा

इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड

सिक्युच्टि इंटोस्ट (इनफोर्सनेन्ट) स्टब्स, २००२ च्या नियन ८(१) अन्वये तावा सूचना

न्याअपी, बारांगि स्वामरीमार्ग हे निवदुरीहरूदोरम अंद रिमास्क्राम और निवन्निया अंदेहर् अंद शनोतिने

विन्द्रीचि इंग्रेस्ट (क्षानोतीकेट) इतन, २००२ च्या वियम ६ तहवाचिता क्यान (६(२) अन्वये अत

भीत तिष्युरिडी हंडीहर अप र २००२ ओली इंडोस्टार कॅमिडल कामनान्त लिनिडेड ये डाविकूर अमिनारी अहीर आरि

अधिकाराओर्गर त्यांने दिशक १८.२८.२०२६ रोगी मिरसीर केरोच्या गणनी मुप्तेपुमार कर्मद्रम १) श्री, दरनात

वांता तरर सूचना जना तारजेशसून ६० दिवलांच्या जात देव शतन क.६,४८,६२,६०५,००/ - (त्रवाचे एक कोडी जहोमाठीत काळ यसा हमार वक्तरे याम कक्त) इत्तर्वत्वमुह्न०३४१८-१९०००२६८२ **म**हेता आणि

र. २७.५२,६५६ ००/ - (रुपमें तामनीत काळ प्रतीत हमार तहारों इस्त्रोग प्राक्षीत क्रमा) एतर्यरूपम्पूरण १५९२१ -

२२०००५४६२ वर्षसा, रकुम एकर र.१,७५,४५,४५/ - (लचे रक्ष कोई नंध्यालार लाख नेपेपार्कीत हमार नापा

क्यवेपाकीत नाम - व्याप - दुवीत व्याप - वैद्यानिक व्यर्प - विद्यो स्टूब्स - प्रातंतिक व्यर्प रायारीतर पना काव्य

লয়ে কৰিয়ে, বহু-কৰিয়ে বলিট বা শৰুত কৈটিটো ফেলন সফৰাল সলন্ধ ভালী সৰুদ কৰিয়ে, বহু-কৰিয়ে, নালিন य वर्षकानस्य मनीव वेथे सूचित काल्यात येत आहे की, प्राप्तिकृत स्थानतिकारी अन्तरीयना प्रार्थात स्थानतिकारीलें वर्ष कांक्याच्या काल (५(४) वर्षकाचिता वर्ष अभिनेत्साच्या निवन ८ अन्वये वर्षमा प्राप्ता असीरिया अभिकाराओर्तित

क्रिका बर्जात कर-बर्जात आदि वर्जनाकर क्रीन देशे बाद्य बरावा देने की बाद बरावानिक ब्रोकार

अपहार बक नवे आणि तदर नागनोत्रत व्यवहार बेरोगा अतरपात रवेली देव स्वन त.१,७५,७५,५४४/ - (त्रयव

एक कोडी पंज्याहरम लाख पंजेपाळीत हजार पायरों प्रज्येपाळीत पक्त) एलएतएतसूर्व १५४८ -१ ६००० २१६८ २ प

एकएकपुरुष् ५२२१ -२२०००५४६२ व्यक्ति + व्याज + पुरीक व्याज + वैवेकिव स्वर्ध + विकी गुरुक + प्रातीनिव

तदर मालमारेची अमुतुची: हमान क. ६६, ६४, गढनरता, असोका सर्तिन क्षेत्र, असोका सर्तिन केन्द्र, विभावते ।

ts, या नगरा, अगोक गॉरिंग केड. अगोब गॉरिंग केड दिनवर्तन बो-ऑन. तोना.रि., गॉ.डी. हॉलिडा

बोमले, २) ऑरक्स इंडस्ट्रीक, ३) बीबास अस्तात बोमले, ४) गोल कारत ट्रीडेंग क्यानी, ५) मे. गोल ओक्सीते

जाहीर सूचना

देथे सूचना देण्यात देत आहे की, और अक्षय उदय श्रेणॉय शांच्याकडून खालील अनुसूचित सविस्तर नमुद्र केलेल्या वागेतील (सदर वागा) त्यांचे सर्व अधिकार, रुख व द्वित खोदी करण्यास आमच्या मशिलांनी तथारी दर्शविली आहे.

वर कोणा व्यक्तीस सदर वागा किया भागावर विक्री, अदलाबदल, इस्तांतर, भादेपद्र, उपभादेपद्र, रारण, बक्षीस, वर्डिवाट, लिग्ड ऑग्ड लावसन्स, न्यास, वारसाग्रह, मृत्युपद, तक्का, तारण, अधिभार, गालकी इ.स., कावदेशीर इ.स.किया ७२४ इतर प्रकारे कोणताही दावा ७ सस्वास स्वांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षीकरवाँगा त्यांचे कार्यालय अर्थात **क्ष**रामी मेन्स्रम, **पश्चिला** मजला, एम. ए. रोड, अंधेरी (ष.), मुंबर्च-४०००५८ वेथे कागदीवडी पुरव्यक्ति सदर सूचना प्रकाशन तारखेवासून १४ दिवसांत कळवावे. अन्वथा असे सर्व दावा सर्व उद्देश व इच्छांकारित त्थाग व स्थिति केले आहेत असे प्रस्कले वाईल क्राणिबंधनकारक क्रमणार नाष्ट्री क्राणि निशेषित व्यवहार क्रगा द्रव्यांच्या संदर्भाषिकाय

ञा संदर्भित अनुसुची

नेवासी पलॅटक ही- १९, सेवपब सुमारे ७०० वी.फु. कार्पेट क्षेत्र, २रा मवला, गणेत प्रसाद म्हणून जात हमात, दी गणेष्ट को- ऑपोडिंड हॉसिंग सोसावते लिमिळे म्हणून ज्ञात सोसाव दे, डी-३, गणेष्ठ प्रसाद, .०, नौत्रीर भवना गर्ग (स्लेख रोड), ऑन्ड रोड (पश्चिम), सुंबई-४००००७, जगीन सीएस झ.२७८, राष्ट्रदेव विभाग, नोदणी विरुद्ध व उन- विरुष्ठ मुंबई श्रष्ट, व मुंबई महत्पालिका ही वॉर्ड वेथील वागेतील सर्व अधिकार, इक्र व हित वासह दी गणेश को- ऑग्रेटिंग्ड हॉसिंग सोसावटी लिमिटेंड, नोंट्गी क्र.बी-६०३, दिनांक र ऑबटेकर, २००४ रोजीचे अनुक्रमांक १०६६ ते १०७० (दोन्हीसह) घारक भारप्रमाणम क.४१९ चे इ.५०/- प्रत्वेकी दर्शनी मुस्वाचे ७५ (पाच) पूर्णपणे भरण केलेले शेक्षते.

PUBLIC NOTICE

आज दिनांकीत ३१ आवटोच्य, २०२३

Purchasers the party of the other part is lost or misplaced

Original Share Certificate No. 37 is also lost or misplaced.

OC bearing No. CE4129BPESAT Dated. 30.08.2005 by MCGM

5. Original NOC in company's format from the society to create Equitable Mortgage.

Now my client's has lodged the online complaint of lost/misplaced of document

agreement at Navghar Police Station, Mulund (East), Mumbai - 400081 on dated 30.10.2023 bearing Lost report No. 98658-2023, regarding loss and misplacement o

Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the

nisplaced original agreement/occupation/possession letter/sale agreement or having an

exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease

en or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the same known is

writing along with documentary evidences to the undersigned at Shop No. 17, Ground

floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andher (West), Mumbai - 400058 within 15 days from the date of publication of this notice, failing

which the claim of such person, financial institution will be deemed to have been waive and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

im, objection against the said intending sale in respect of the said flat, by way of sale

Maintenance bill dated, 11.01.2015

aforesaid original documents.

Date: 31/10/2023

(महेंद्रा सी. जेम) अंडव्होकेट व सालिसिटा

PUBLIC NOTICE Notice is given to public at large that my clients, MR. V SUBRAMANIAN AND MR. VISHWANATHAN S is currently the co-owners of the said owned Flat No. 31 Third floor

Building No. 9, Kamdhenu, Off. Eastern Express Highway, Mulund (East), Mumbai Now my client's further informed that, they have lost/misplaced the following original Registered Agreement for Sale dated, 18072005 having Doc No. KRL446782005 which was made and entered into between M/s. Kamdheru Construction the said Developer the party of one part and MR. V SUBRAMANIAN AND MR. VISHWANATHAN S the said

दिनांकः ३१.१०.२०२३

shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. from 241 to 245 (both inclusive) issued inder Share Certificate No.49, from the name f her mother Late Ms. Susheela Savailal Mehta after she expired on 07/08/2023 to her name. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against

my client Mrs. Ówarika Nitin Kakka Daughter of Late Ms. Susheela Savaital Mehta has applied for the transfer of Flat No. D/15 admeasuring 340 sq. ft. Built-Up area on Ground Floor in the building known as A-1 Co-op. Hag. Soc. Ltd., situated at Chatrapat Shivaji Road, Kandivali (West), Mumba 400067 along with five fully paid up qualifying

he above mentioned property by way o inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gilt, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby equired to make the same known in writing the undersigned at her address at Shoo No.14, Akruti Aperlment, Mathurades Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any considered as waived and/or abandoned.

Sd/ (Mrs. Rashida Y. Laxmidhar)

MR. BHAVIK S. SHAH Date: 31/10/2023 Advocate High Court

Since 1980

J. Kumar

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमटड

नोंदणीकृत कार्यालयः जे. कुमार हाऊस, सीटीएस क.४४८, ४४८/१, ४४९, समाघ रोड विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. दुर.क.:०२२-६७७४३५५५, फॅक्स क.:२६७३०८१४, इमेल : info@jkumar.com, वेबसाईट : www.jkumar.com



३० सप्टेंबर २०२३ रोजी संपनेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपतेली सहामाही **Particulars** 30-09-2023 30-09-2022 30-09-2023 30-09-2022 39-03-202 4,90,883.26 4,02,280.66 2,28,690.30 2,02,980.38 8,23,346.00 एकूण उत्पन्न वालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा 8.448.25 9,289.98 98,486.98 90.562.08 39,349,42 विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) 30,340,92 9,289.99 98.482.98 8,448,27 90.662.09 अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तौटा) 0,383.00 5,043.05 92,984.03 79,839,98 98,570.02 (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर) आणि €,684.66 98,839,09 93,028,02 20,400.64 इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर) समभाग भांडवल 3,023,0 3,003.76 3,023,72 3,023.76 3,663,76 इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) 34.859,06,5 उत्पन्न प्रतिभाग (क.५/-प्रत्येकी) अ) मूळ 9.44 6.83 98.33 90.97 35.76 ब) सौमिकृत 6.83 98.33 96.99 3€.2€ टिप:

संबी (लिस्टिंग ऑक्लिंगेशस्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेले ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्याचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वितीय निष्कर्याचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.jkumar.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मंडळाच्या आदेशान्वये जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता

> जगदीशकुमार एम. गुप्ता कार्यकारी अध्यक्ष डीआयएन:०१११२८८७

ठिकाणः सुंबई विनांकः ३०/१०/२०२३

सॉम्प्रोपन, तोस्तरूप क्रिक्स नार्ग तेत्र, तोहत पाळ, नोचे, नुंबई-४००००१ वेशील पारोचे नर्व भाग व छंड. तही√-प्रामिका अभिकर्ष ने, इंडोरेटर कॅमिटन फामनान निर्मिके का देशकः **३१.३**०.३०२३ नोटीस

शिवशक्तीनगर एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, नोंदणीकृत पत्ता सर्वे क्र. १६४, सीटीएंस क्र. १११० - (पार्ट), हेरिटेज पॅरोडी इमारत क्र. 3/B/1407, पॉवेल्स लॅंड, एम. जो. कॉस रोड मं. १, कॉदिवली (प), मंबई - ४०००६७, नोंदणी कः. एमयुएम / एमआरए /एचएसजी / टीसी / १०५७१ / सन २००१ या संस्थेचे खालील नमुद तपशीलातील सभासदाचे निधन झालेले आहे. निधनापुर्वी त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटिशोद्वारे संस्थेच्या भाडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हबक मागण्या / हरकती मार्गावण्यात येत आहेत. हि नोटिस प्रसिद्ध द्वाल्याच्या तारखेपासून १५.दिवसांचे आत हक्कदारांनी / हरकतदारांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहित, तर मवत सभासदाचे, संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य इस्तांतरणावाबत संस्थेच्या उपविधोतील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल, जर अशा कोणत्याही हकक मागण्या/ हरकती आल्या तर त्या बाबत संख्येच्या उपविधितील तरतदीनसार कार्यवाही करण्यात चेईल

नोंदी व उपविषीची एक प्रत हवक मागणीदाराम / हरकतदागम पाहण्यासाठी संस्थेच्य कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते २.०० व सांयकाळी ७ -०० ते ९-०० य वेळेत पहावयास मिळतील. सदरची प्रत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तार श्रेपर्यंत तपलब्ध राहतील

अनुक	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक
1	श्री शांताराम हिरू रहाटे	86/05/5000

ठिकाणः मुंबई दिनांक : ३० ऑक्टोबर, २०२३

सही/- सचिव

CONTROL OF CONTROL OF